

नायब तहसिलदार संवर्गातील नियुक्तीच्या  
प्रतिक्षेतील अधिकाऱ्यांच्या पदस्थापना...

महाराष्ट्र शासन  
महसूल व वन विभाग  
शासन आदेश क्रमांक: पुनस्था-२०२४/प्र.क्र.२५९/ई-९  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,  
मंत्रालय, मुंबई-४००० ०३२  
दिनांक:-२९ जानेवारी, २०२५

**वाचा :-** महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडतांना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५.

**शासन आदेश:-**

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडतांना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या कलम ४(४) मधील तरतुदीनुसार, नायब तहसिलदार संवर्गातील नियुक्तीच्या प्रतिक्षेतील खालील नमूद अधिकाऱ्यांची प्रशासकीय कारणास्तव त्यांच्या नावासमोर स्तंभ क्र. ४ मध्ये दर्शविण्यात आलेल्या पदावर सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने पदस्थापना करण्यात येत आहे.

अ.क्र.	नायब तहसिलदाराचे नाव	पदनाम	बदलीने करण्यात आलेली पदस्थापना
१	२	३	४
१	श्री.रविराज जाधव	नियुक्तीच्या प्रतिक्षेत	नायब तहसिलदार (सर्वसाधारण), जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर, जि. कोल्हापूर या रिक्त पदावर
२	श्री.मायानंद भामरे	नियुक्तीच्या प्रतिक्षेत	नायब तहसिलदार (सामान्य शाखा), जिल्हाधिकारी कार्यालय धुळे, जि.धुळे या रिक्त पदावर
३	श्रीमती अनिता खैरनार	नियुक्तीच्या प्रतिक्षेत	नायब तहसिलदार (टंचाई शाखा), जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक, जि.नाशिक या रिक्त पदावर

४	श्रीमती शोभा बबन भालेकर	नियुक्तीच्या प्रतिक्षेत	नायब तहसिलदार (संगायो), तहसिल कार्यालय पाटण, जि.सातारा या रिक्त पदावर
५	श्री.रविंद्र सुभाष जोशी	नियुक्तीच्या प्रतिक्षेत	नायब तहसिलदार, उपविभागीय अधिकारी कार्यालय अमळनेर, जि.जळगांव या रिक्त पदावर

२. उपरोक्त नमूद अधिकारी हे नियुक्तीच्या प्रतिक्षेत असल्याने सदर अधिका-यांनी पदस्थापनेच्या पदावर तात्काळ रुजू होणे आवश्यक आहे.

३. संबंधित अधिकारी नवीन नियुक्तीच्या जागी कोणत्या दिनांकास हजर झाले याबाबत deske9-rfd@mah.gov.in या ई-मेलद्वारे/टपालाद्वारे शासनास त्वरित कळवावे.

४. संबंधित अधिकारी हे महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयतेर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ च्या नियम १५ अन्वये विहित केलेल्या उक्त तरतुदीनुसार, पदग्रहण अवधी समाप्त होण्यापुर्वी पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू झाले नसल्याचे निदर्शनास आल्यास, त्यांचेविरुद्ध शासन निर्णय, क्र. संकीर्ण-२०१६/ प्र.क्र.१८६/ १६/का. १४, दि.२३.१२.२०१६ मधील तरतुदीनुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

५. महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ मधील नियमानुसार दिलेल्या विहित कालावधीत संबंधित अधिकारी यांनी पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्याची दक्षता घ्यावी. अन्यथा या पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास, त्यांच्या अनुपस्थितीचा कालावधी हा अकार्यदिन (*dies non*) म्हणून गणला जाईल तसेच त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही सुरु करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

६. संबंधित अधिकाऱ्यास शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करू नये, तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ३० (सी) नुसार मूळ कार्यालयाने सदर अधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे रजेचे अर्ज स्वीकारू नयेत. असे अर्ज प्राप्त झाल्यास ते सदर अधिका-याच्या मूळ पत्त्यावर नोंदणी पोच देय डाकेने परत करावेत.

७. उपरोक्त आदेश सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत असल्याने पदस्थापनेच्या ठिकाणी परिविक्षाधीन तहसीलदार वा अन्य अधिकाऱ्यांना विभागीय आयुक्त यांच्या

स्तरावरून तात्पुरते व्यवस्थेने पदस्थापना दिलेली असल्यास अशा अधिकाऱ्यांना विभागीय आयुक्त यांनी अन्य रिक्त पदावर पदस्थापना द्यावी.

८. सदरहू आदेशानुसार तात्काळ पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास वा कोणत्याही प्रकारचा दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास, ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम २३ चे उल्लंघन करणारी असल्यामुळे, ही गैरवर्तणूक समजून त्यांचे विरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

९. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०१२९१८४८३९४१९९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(संजय र. बनकर)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक
२. विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.
२. मा.मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.
३. अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई ३२.
४. जिल्हाधिकारी, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, धुळे, सातारा.
५. प्रधान महालेखापाल, (लेखापरीक्षा व लेखा अनुज्ञेयता) नागपूर/मुंबई.
६. जिल्हा कोषागार अधिकारी, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, धुळे, सातारा.
७. संबंधित अधिकारी (विभागीय आयुक्त, नाशिक/पुणे विभाग, नाशिक/पुणे. यांच्यामार्फत).
८. निवडनस्ती, कार्यासन ई-९, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.